

महाराष्ट्र वैद्यकीय व आरोग्य सेवा गट-अ  
संवर्गात कार्यरत असलेल्या वैद्यकीय  
अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी / पदविका  
अभ्यासक्रमास पाठविण्याबाबत.

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक आरोग्य विभाग  
शासन निर्णय, क्रमांक: मवैअ-१३१६/प्र.क्र. २५०/सेवा-३  
गो. ते. रुग्णालय, संकुल इमारत, १० वा मजला  
नवे मंत्रालय, मुंबई-४००००१  
दिनांक: २ जुलै, २०१६.

**वाचा -**

- १) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्रमांक: मवैअ-१९१०/४६६/प्र.क्र.४११/१०/ सेवा-३, दिनांक ०३.०५.२०११.
- २) सार्वजनिक आरोग्य विभाग, शासन निर्णय क्रमांक: मवैअ-२०१५/प्र.क्र.८५/सेवा-३, दिनांक १७.०७.२०१५.

**प्रस्तावना -**

पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी गेलेले वैद्यकीय अधिकारी त्यांच्या अध्ययन कालावधीमध्ये मुळ पदस्थापनेच्या ठिकाणी कार्यरत नसतात, त्यामुळे सदरहू पद भरलेले दिसत असले तरी प्रत्यक्षात संबंधित वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या सेवा सदर ठिकाणी उपलब्ध नसल्यामुळे त्यांचा आरोग्य सेवेवर विपरीत परिणाम होतो. त्यामुळे पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमास निवड झालेल्या सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमास पाठविण्याबाबत धोरणात्मक निर्णय घेण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

**शासन निर्णय-**

पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमास निवड झालेल्या सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमास पाठविण्याबाबत पुढील प्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे.

- १) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमाची सामाईक परिक्षा उत्तीर्ण होऊन सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या राखीव जागेवर निवड झालेल्या सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांना पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय, दिनांक ३.५.२०११ अन्वये प्रतिनियुक्ती देण्यात यावी.

- २) शासन निर्णय, दिनांक १७.७.२०१५ अन्वये सार्वजनिक आरोग्य विभागांतर्गत रुग्णालयांमध्ये कॉलेज ऑफ फिजीशियन अँड सर्जन या संस्थेमार्फत पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम सुरु करण्यात आले आहेत. सदरहू अभ्यासक्रमासाठी निवड झालेल्या सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांना पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी शासन निर्णय दिनांक ३.५.२०१९ अन्वये प्रतिनियुक्ती देण्यात यावी.
- ३) वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाकडून घेण्यात येणाऱ्या पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमाची सामाईक परिक्षा उत्तीर्ण झालेल्या तथापि सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या राखीव जागेवर निवड न झालेल्या व खाजगी संस्थांमध्ये पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रमास निवड झालेल्या सेवांतर्गत वैद्यकीय अधिकारी यांना सदर अभ्यासक्रम पूर्ण करण्यासाठी, संबंधीत वैद्यकीय अधिकारी महाराष्ट्र नागरी सेवा ( रजा ) नियम, १९८१ मधील अध्ययन रजेबाबतच्या अटी व शर्ती पूर्ण करत असतील तर त्यांना अध्ययन रजा मंजूर करण्यात यावी. अध्ययन रजा मंजूर करण्यात येणाऱ्या उमेदवारांची संख्या शासनाच्या आवश्यकतेनुसार प्रतिवर्षी ठरविण्यात येईल.
- ४) पदव्युत्तर पदवी/ पदविका अभ्यासक्रम पूर्ण केल्यानंतर सदर सेवांतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सार्वजनिक आरोग्य विभागात किमान ५ वर्ष सेवा करणे बंधनकारक राहिल.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१६०६२४१८२४३४१६१७ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

( भा. बा. पाटील )

अवर सचिव, महाराष्ट्र शासन

प्रत,

- १) महालेखापाल, महाराष्ट्र १/२ (लेखा परीक्षा/ लेखा व अनुज्ञेयता), मुंबई/ नागपूर.
- २) संचालक आरोग्य सेवा, मुंबई
- ३) संचालक, वैद्यकीय शिक्षण व संशोधन, मुंबई
- ४) सर्व उप संचालक, आरोग्य सेवा मंडळे
- ५) सर्व अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय
- ६) सर्व जिल्हा शल्य चिकित्सक, जिल्हा सामान्य रुग्णालय
- ७) सर्व जिल्हा आरोग्य अधिकारी, जिल्हा परिषद
- ८) सर्व जिल्हा कोषागार अधिकारी
- ९) निवड नस्ती ( सेवा-३)